

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१०  
अंतर्गत राज्यातील जिल्हयाच्या ठिकाणी  
ग्रंथोत्सव, २०१५ चे आयोजन करणेबाबत...

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: रासांधो १०१५/ प्र.क्र.६३/२०१५/ भाषा-३,  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: ३ डिसेंबर, २०१५

वाचा : मराठी भाषा विभाग, शासन निर्णय समक्रमांक दि. २४ नोव्हेंबर, २०१५.

शासन निर्णय शुध्दीपत्रक :

संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २

“सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी सदर निधी संबंधीत जिल्हयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना प्रत्येकी रुपये १.५० लक्ष (रुपये एक लक्ष पन्नास हजार फक्त) याप्रमाणे वितरीत करावा.”

ऐवजी

“सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी राज्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना ग्रंथोत्सव, २०१५ च्या आयोजनासाठी प्रत्येकी रुपये १.५० लक्ष (रुपये एक लक्ष पन्नास हजार फक्त) याप्रमाणे निधी वितरीत करण्यासाठी एकूण रु.५२.५० लक्ष (रुपये बावन्न लक्ष पन्नास हजार फक्त) इतका निधी एकरकमी संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्याकडे सुपूर्द करावा.”

असा वाचण्यात यावा.

सदर शासन निर्णय शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०१५१२०३१५१६१२८१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
५. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
६. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
७. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई,
८. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
९. संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई,
१०. संचालक, शासकीय मुद्रण, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई,
११. उप संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई,
१२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१३. सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकारी (संचालक, ग्रंथालय संचालनालय यांचे मार्फत),
१४. सर्व जिल्हा माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
१५. वित्त विभाग / व्यय-४, मंत्रालय, मुंबई,
१६. संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई,
१७. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१८. संचालक राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१९. सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२०. भाषा-३ (निवडनस्ती).